

2250454

## सूची क्र.2

दुय्यम निबंधक : सह दु.नि. वडगांव-

22-03-2024

मावळ-२

Note:-Generated Through eSearch  
Module,For original report please  
contact concern SRO office.

दस्त क्रमांक : 2250/2023

नोदंणी :

Regn:63m

## गावाचे नाव : गहुंजे

(1)विलेखाचा प्रकार	असाईनमेंट डीड
(2)मोबदला	5700000
(3) बाजारभाव(भाडेपट्टयाच्या बाबतितपट्टाकार आकारणी देतो की पट्टेदार ते नमुद करावे)	2293636
(4) भू-मापन,पोटहिस्सा व घरक्रमांक(असल्यास)	1) पालिकेचे नाव:पुणेइतर वर्णन :, इतर माहिती: तुकडी पुणे पोट तुकडी तालुका मावळ जिल्हा पुणे येथील गाव मौजे गहुंजे येथील सर्व्हे नं 205(पार्ट),221(पार्ट),225(पार्ट),226(पार्ट),227(पार्ट),228(पार्ट),229ते 231,233 ते 241,242(पार्ट),243ते 247,248(पार्ट),249(पार्ट),251(पार्ट),252 ते 256,358(पार्ट),359(पार्ट)360 ह्या वर बांधलेल्या लोढा बेलमोन्डो मधील टॉवर नं 10 अॅशब्रिज को ऑप हौसिंग सोसायटी लि मधील एकवीसव्या मजल्यावरील सदनिका नं 2104 यासी क्षेत्र 45.80 चौ मी बिल्टप व एक कार पार्किंग एस3-771( ( MILKAT NUMBER : 2104 ; ) )
(5) क्षेत्रफळ	45.80 चौ.मीटर
(6)आकारणी किंवा जुडी देण्यात असेल तेव्हा.	
(7) दस्तऐवज करुन देणा-या/लिहून ठेवणा-या पक्षकाराचे नाव किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता.	1): नाव:-शिलेन पुंडलिक थोरात वय:-47 पत्ता:-प्लॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं: ., रोड नं: क्रिसॅट आय १०२ दि वूड्स वाकड पुणे, महाराष्ट्र, पुणे. पिन कोड:-411057 पॅन नं:- AEOPT8328J
(8)दस्तऐवज करुन घेणा-या पक्षकाराचे व किंवा दिवाणी न्यायालयाचा हुकुमनामा किंवा आदेश असल्यास,प्रतिवादिचे नाव व पत्ता	1): नाव:-समीर विलास सोम वय:-47; पत्ता:-प्लॉट नं: ., माळा नं: ., इमारतीचे नाव: ., ब्लॉक नं: ., रोड नं: प्लॉट नं ३८२/२१ बजाज ऑटो च्या माघे यमुना नगर निगडी, महाराष्ट्र, पुणे. पिन कोड:-411044 पॅन नं:-AOXPS3692H
(9) दस्तऐवज करुन दिल्याचा दिनांक	21/02/2023
(10)दस्त नोंदणी केल्याचा दिनांक	21/02/2023
(11)अनुक्रमांक,खंड व पृष्ठ	2250/2023
(12)बाजारभावाप्रमाणे मुद्रांक शुल्क	342000
(13)बाजारभावाप्रमाणे नोंदणी शुल्क	30000
(14)शेरा	
मुल्यांकनासाठी विचारात घेतलेला तपशील:-:	
मुद्रांक शुल्क आकारताना निवडलेला अनुच्छेद :- :	(ii) within the limits of any Municipal Council, Nagarpanchayat or Cantonment Area annexed to it, or any rural area within the limits of the Mumbai Metropolitan Region Development Authority or any other Urban area not mentioned in sub clause (i), or the Influence Areas as per

the Annual Statement of Rates published under the Maharashtra Stamp  
(Determination of True Market Value of Property) Rules, 1995.